



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur

केगाव, सोलापूर-४१३२५५ महाराष्ट्र (भारत)

दुरध्वनी क्र.०२१७-२७४४७७१-७३ (११ लाईन्स) फॅक्स-०२१७-२३५१३००

संकेतस्थळ: <http://su.digitaluniversity.ac> ई-मेल: fao@sus.ac.in

खरेदी व भांडार विभाग

जा.क्र.पुअहोसोविसो/विवले/खभांवि/२०२०/ 158

दिनांक: 4 MAR 2024

On University Website

प्रति,

विषय: उत्कर्ष या सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या प्रस्तुत विद्यापीठातील संघास व संघव्यवस्थापक यांच्याकरिता ब्लेझर शिलाई करुन घेण्याकरिता दरपत्रके मागविण्याबाबत...

महोदय / महोदया,

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, प्रस्तुत विद्यापीठाच्या उपरोक्त नमूद विषयाप्रमाणे दरपत्रके मागविण्यात येत आहेत. दरपत्रके मागविण्याबाबत आपले अपेक्षित दर GST सह दरपत्रक भरुन मा. वित्त व लेखा अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या नावे सिलबंद लिफाफ्यात पाठवावे. दरपत्रकासंदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. वरील कामाचे दरपत्रक, सुचना सोलापूर विद्यापीठाच्या <http://su.ac.in> या संकेतस्थळावर (Quotation) या शिर्षकाखाली उपलब्ध आहे.

अ.क्रं	तपशिल	दिनांक	वेळ	ठिकाण
१.	दरपत्रके प्रकाशित करण्याचा दिनांक व वेळ	०४/०३/२०२४		वित्त व लेखा विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-पुणे महामार्ग, केगांव, सोलापूर- ४१३ २५५
२.	दरपत्रके स्विकारण्याची दिनांक व वेळ	०४/०३/२०२४		
३.	दरपत्रक सादर करणे अंतिम दिनांक व वेळ	११/०३/२०२४	दुपारी ३.००	
४.	दरपत्रक उघडण्याचा दिनांक/वेळ आणि ठिकाण (शक्य झाल्यास)	११/०३/२०२४	दुपारी ३.३०	

(सी.ए. श्रीणिक शाह)
वित्त व लेखा अधिकारी

सुचना व अटी

१. दरपत्रक हे सिलबंद पाकिटातून कार्यालयीन वेळेत मा. वित्त व लेखा अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-पुणे महामार्ग केगांव, सोलापूर-४१३ २५५ यांच्या नावाने विहित मुदतीत पोहोचतील अशा बेताने पाठवावीत.
२. पाकीटावरती “संघास व संघव्यवस्थापक यांच्याकरिता ब्लेझर शिलाई करुन घेण्याकरिता दरपत्रके” असा स्पष्ट उल्लेख करावा.
३. SCHEDULE-B मधील तपशिला प्रमाणे काम करणे आवश्यक आहे.
४. दरपत्रकामध्ये खाडाखोड किंवा व्हायटनर चा वापर केल्यास दरपत्रक रद्द करण्यात येईल.
५. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (शॉप ॲक्ट लायसन्स) मध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचा संबंधित खरेदी किंवा कामाशी संबंध असणे आवश्यक आहे. (संबंधित साहित्य खरेदी व कामाचा अनुभव असणे बंधनकारक राहिल.)
६. शॉप ॲक्ट लायसन्स, पॅन कार्ड, GST Registration, यांच्या छायांकित प्रती जोडणे बंधनकारक राहिल. तसेच नियमानुसार GST Registration प्रमाणपत्र नसल्यास तसे हमीपत्र फर्मच्या लेटरहेड वर तयार करून जोडावे.
७. दिलेल्या मुदतीनंतर म्हणजेच उशिरा आलेल्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. तसेच अटी व शर्ती अपूर्ण असलेली दरपत्रके मंजूर करण्यात येणार नाहीत.
८. दरपत्रक हे देताना आपले दर सर्व करासहित (Including GST किंवा Excluding GST) किंमत असा स्पष्ट उल्लेख करावा.
९. फर्मने दिलेले दर हे अंतिम राहतील त्यामध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
१०. न्यूनतम दर असलेल्या फर्मला पुरवठा आदेश दिल्यानंतर विहित मुदतीत साहित्याचा पुरवठा न केल्यास संबंधित फर्मवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
११. पुरवठा आदेशाप्रमाणे काम झाल्याची खात्री झाल्यानंतरच प्रचलीत कराची कपात करून देयक आदा करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
१२. कामात वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा उत्तम असावा.
१३. कोणतेही कारण न देता दरपत्रके स्विकारणे अथवा नाकारणे किंवा कोणत्याही टप्प्यावर प्रक्रिया रद्द करण्याबाबत विद्यापीठाने अधिकार राखून ठेवलेले आहेत. तसेच पुरवठा आदेशानुसार साहित्य प्राप्त झाले नसेल तर टेकेदाराचा ठेका रद्द करण्याचा अधिकार विद्यापीठास राहिल.
१४. वरील दरपत्रकासंदर्भात काही शंका/अडचण असल्यास विद्यापीठाच्या ०२१७-२७४४७७०-७४ (Ext.१७३) या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
१५. सदर सुचना व अटी मान्य असल्याची स्वाक्षरी व शिक्का असलेले दरपत्रक तसेच सोबत जोडलेले हमीपत्र (Declaration) भरून स्वाक्षरी व शिक्कासह जोडणे बंधनकारक असेल त्या शिवाय दरपत्रकाचा स्विकार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
१६. वरील सुचना व अटी मान्य आहेत.

पुरवठादाराची स्वाक्षरी व सही

अंदाजपत्रक [Shedule B]

{दरपत्रक हे फर्मच्या लेटर हेडवर सादर करावे (To be printed on letter Head)}

प्रति,

मा. वित्त व लेखा अधिकारी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,
सोलापूर.

दि.

विषय: उत्कर्ष या सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या प्रस्तुत विद्यापीठातील संघास व संघव्यवस्थापक यांच्याकरिता ब्लेझर शिलाई करून घेण्याकरिता दरपत्रके मागविण्याबाबत...

महोदय,

वरील विषयाकित साहित्य आम्ही खालील नमूद दराप्रमाणे पुरवठा करण्यास तयार आहोत.

अ.क्र.	साहित्याचे नाव व तपशील	नग	प्रति नग	एकूण रक्कम
1.	रेमंड ट्रोवीन कापडामध्ये खिश्वावर विद्यापीठाचा लोगोसह ब्लेझर शिलाई कारून देणे. (नेव्ही ब्लू रंगामध्ये)	19		
2.	रेमंड ट्रोवीन कापडामध्ये खिश्वावर विद्यापीठाचा लोगो खिश्वाच्या आतल्या बाजूस फोल्ड करता येइल असा ब्लेझर शिलाई कारून देणे. (Yellow रंगामध्ये)	02		
Total Amount				
GST -----%				
Total Amount With Gst				

उपरोक्त दराप्रमाणे मी/आम्ही काम करण्यास तयार आहोत.

{उपरोक्त साहित्यांचे दर हे सोबत जोडलेल्या तपशीलाप्रमाणे (Specification) भरून दरपत्रके सादर करावे.}

पुरवठादाराची स्वाक्षरी व शिक्का